



Date: - 4th September, 2018

National Stock Exchange Limited
Exchange Plaza, 5th Floor,
Plot No. C/1, G Block,
Bandra Kurla Complex,
Bandra (East), Mumbai - 400 051
Fax: 022-26598237/38

Bombay Stock Exchange Limited
Corporate Relationship Department
1st Floor, New Trading Ring,
PJ Towers, Dalal Street,
Fort, Mumbai - 400 001
Fax: 022-22722061/41/39/37

Company Code: CINELINE (NSE) / 532807(BSE)

Sub: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015

Dear Sir,


With reference to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015, we are enclosing herewith Newspaper cuttings of Notice relating to 16th Annual General Meeting to be held on Thursday, 27th September, 2018 at 10:30 a.m. and E-voting as published in the following Newspaper:

1. The Business Standard (i.e. English Newspaper) dated 3rd September, 2018
2. Navshakti (i.e. Marathi newspaper) dated 3rd September, 2018
3. The Free Press Journal (i.e. English Newspaper) dated 3rd September, 2018

The said notice is also posted on website of the Company www.cineline.co.in.

Kindly take the above on record.

Thanking You,
Yours faithfully,
For Cinline India Limited


Jatin Shah
Company Secretary



Encl: As above

CINELINE

CINELINE INDIA LIMITED

Registered Office: 215 Atrium, 10th Floor, Opp. Divine School, J.B. Nagar, Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai: 400093. CIN: L92142MH2002PLC135964
Email: investor@cineline.co.in, Website: www.cineline.co.in
Tel. No. 91-22-6726 6666, Fax No. 91-22-6693 7777

NOTICE

NOTICE is hereby given that the Sixteenth Annual General Meeting of the Company will be held on Thursday, 27th September, 2018, at 10.30 a.m. at Cinemax Theatre, Eagle's Flight, Behind Gurananak Petrol Pump, Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai 400093, to transact the business as stated in the Notice of the Meeting.

Electronic copies of the Notice of AGM and Annual Report for the financial year March 31, 2018 have been sent to all the members whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s) and is also posted on the Company's website www.cineline.co.in. Physical copies of the Notice of AGM and Annual Report for FY 2017-18 have been sent to all other members at their registered address in the permitted mode.

Pursuant to the provisions of section 108 of Companies Act, 2013 read with rule 20 of the companies (Management and Administration) Rules 2014, as amended and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015 the Company is providing its members facilities for remote e-voting. Members holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut-off date of 19th September, 2018 may cast their vote electronically on the businesses set forth in the Notice of the Sixteenth AGM through the electronic voting system. All the members are informed that:

- i. The business set forth in the notice of the Sixteenth AGM may be transacted through remote E-voting;
- ii. The remote E-voting shall commence on Monday, 24th September, 2018 (9:00 a.m. IST);
- iii. The remote E-voting shall end on Wednesday, 26th September, 2018 (5:00 p.m. IST);
- iv. The cut-off date for determining the eligibility for E-voting is 19th September, 2018. Any person, who acquires shares of the Company after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date i.e. 19th September, 2018 may obtain log in ID and password by sending an email to helpdesk.evoting@cdslindia.com. However if a person is already registered with CDSL for remote e-voting then existing user ID and password can be used for casting vote;
- v. Members eligible to vote may note that: (a) The remote e-voting module shall be disabled by Central Depository Services (India) Limited (CDSL) after the aforesaid date and time for voting and once the vote on resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; (b) the facility for voting through ballot paper shall be made available at the AGM; and (c) the members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. The detailed procedure/instructions for e-voting are contained in the Notice of Annual General Meeting; and (d) A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM through ballot paper;
- vi. The Notice of AGM is available on the Company's website www.cineline.co.in and also on the CDSL's website www.evotingindia.com;
- vii. Mr. Dharmesh Zaveri, Practicing Company Secretary, has been appointed as Scrutinizer to scrutinize the voting process in fair and transparent manner and
- viii. In case of queries or issues regarding e-voting, members may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on toll free no.: 1800-200-5533 who will also address the grievances connected with the voting by electronic means.

By order of the Board
For **CINELINE INDIA LIMITED**
Sd/-
Jatin Shah
Company Secretary

Place: Mumbai
Date: 3rd September, 2018

HIMADRI CREDIT & FINANCE LIMITED

CIN : L65921WB1994PLC062875
Regd. off: 23A, Netaji Subhas Road, 8th Floor, Kolkata - 700 001
E-mail : hcfi@himadri.com website: www.himadricredit.in
Ph No. : (033) 2230-4363/ 4353

NOTICE OF 23rd ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 23rd Annual General Meeting of Members of the Company will be held at its Registered Office at 23A, Netaji Subhas Road, 8th Floor, Kolkata - 700 001 on Friday, 28 September 2018 at 10:30 a.m. to transact the business as set forth in the Notice of the Meeting dated 28 May 2018.

Notice pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 is hereby given that the Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed from 21 September 2018 to 28 September 2018 (both days inclusive) for the purpose of AGM. The Company pursuant to Section 108 of the Companies, 2013 has completed despatch of the Notice of the AGM and Annual Report 2017-18, electronically to those members whose e-mail IDs are registered with the Company/Depository Participant(s) and to all other members at their



VICTORY PAPER AND BOARDS

Regd. Office: 666/12, Anna Aluminium Building, K
Ernakulam, Kerala - 683562. CIN:L21019KL1
Web: www.vpbil.com, E-mail: vpbiltd@gmail.com

NOTICE OF E-VOTING

Notice is hereby given that the 24th Annual General Meeting (AGM) of the Memb
27th September 2018 at Mahatma Gandhi Municipal Town Hall, Aluva, Kerala - 68
the AGM along with the Financial statements and reports for the year ended 31.03.2
The Annual Report is also available at the website of the Company (www.vpbil.com)
transfers shall remain closed from 21.09.2018 to 27.09.2018 (both dates inclusive).

In compliance with the provisions of the Companies Act, 2013, the company is ple
transacting all the business proposed at the AGM through Central Depository Servic

- (a) The business may be transacted through e-voting / ballot form.
- (b) The date and time of commencement of remote e-voting : 24.09.2018 - 9.00 AM
- (c) The date and time of end of remote e-voting : 26.09.2018 - 5.00 PM.
- (d) Cut off date :20.09.2018
- (e) Any person who acquires Shares of the Company and becomes member of the c
and holding Shares as of cut-off date may obtain the login ID and password l
email id helpdesk.evoting@cdslindia.com or to the RTA, M/s. Cameo Corporate Se
investor@cameoindia.com or contacting them at the address given at item 6 be

The members may note that

1. Remote e-voting shall not be allowed beyond 5.00 p.m. on 26th September
2. The facility for voting through ballot form shall be made available at th
attending the meeting who have not cast their vote by remote e-votin
right at the meeting through ballot form.
3. A member may participate in the AGM even after exercising his / her right to
shall not be allowed to vote again in the meeting.
4. A person whose name is recorded in the Register of Members as on the cu
avail the facility of e-voting as well as voting in the AGM.
5. The notice of the meeting is displayed at the company website viz, [www.vpbil](http://www.vpbil.com)
6. In case of any query kindly email at investor@Cameoindia.com or contact at
M/s. Cameo Corporate Service Ltd.
Subramanian Building, No. 1, Club House Road, Chennai - 600002.
Ph: 044 28460390, email: investor@cameoindia.com
- f) The results of voting on the resolutions shall be declared within 48 hours of c
declared along with scrutinizer's report shall be placed on the company's we
for the information to the members.

VICTORY PAPER AND BOARDS (INDIA) LIM

Place : Kizhakkambalam
Date : 01.09.2018



ARSS INFRASTRUCTURE PRO.

Registered Office: Plot No.: 38, Sector-A, Zone-D, Mancheswar
751010, Odisha, India, CIN: L14103OR2000PLC006230, Tel No
Fax: +91-0674-2585074, E-mail: cs@arssgroup.in, Web

Notice of 18th Annual General Meeting (for the Financi

Notice is hereby given that 18th Annual General Meeting of
Limited will be held on **Thursday, 27th September, 2018** at Register
A, Zone-D, Mancheswar Industrial Estate, Bhubaneswar-751010, O

The Notice setting out the business to be transacted at the mee
Financial Statements of the Company for the year ended on 31st M
Board of Directors and Auditors thereon has been sent to all the m

ठिकाण : कोलकाता.
 दिनांक : ३ सप्टेंबर, २०१८.

सही/-
 विनोद कुमार कोठारी
 (परिसरमण्यक)

CINELINE

सिनेलाइन इंडिया लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: २२५ अँटीयम, १० वा मजला, डिझाईन स्कूलसमोर, जे. बी. नगर, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३. सीआयएन: एल२२१४२एमएच२००२पीएलसी१३५९६४
 ई-मेल: investor@cineline.co.in, वेबसाईट: www.cineline.co.in
 फोन क्र.: ९१-२२-६७२६६६६६, फॅक्स क्र.: ९१-२२-६६९३७७७७

सूचना

सूचना यादारे देण्यात येते की, कंपनीची सोळावी वार्षिक सर्वसाधारण सभा ही सभेच्या सूचनेत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी सिनेमेक्स थिएटर, इग्लस फ्लायट, गुरुनामक पेट्रोल पंपामगे, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३ येथे गुरुवार, २७ सप्टेंबर, २०१८ रोजी स. १०.३० वा. घेण्यात येणार आहे.

सभेची सूचना आणि वित्तीय वर्ष ३१ मार्च, २०१८ करिता वार्षिक अहवालाची इलेक्ट्रॉनिक प्रत ही कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे ई-मेल आयडी नोंदविलेल्या सर्व सभासदांना पाठविल्यात आली आहे आणि कंपनीची वेबसाईट www.cineline.co.in वर सुध्दा पोस्ट करण्यात आली आहे. एजीएमची सूचना आणि आ. वा. २०१७-१८ करिता वित्तीय वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत परवानगी असलेल्या पध्दतीने त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर इतर सर्व सभासदांना पाठविल्यात आली आहे.

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ सहवाचता सुधारणेनुसार कंपनीज (मॅनेजमेंट अँड अॅडमिनिस्ट्रेशन) रुल्स २०१४ च्या नियम २० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्कलोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४४ अनुसार कंपनीने दूरस्थ ई-मतदानाची सुविधा तिच्या सभासदांना पुरविली आहे. १९ सप्टेंबर, २०१८ च्या कट ऑफ तारखेस प्रत्यक्ष स्वरूपात किंवा डिजिटलअलाईव्ह स्वरूपात भाग धारण केलेले सभासद इलेक्ट्रॉनिक मतदान पध्दतीमार्फत सोळाव्या एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या व्यवसायावर इलेक्ट्रॉनिकी त्यांचे मतदान करू शकतात. सर्व सभासदांना कळविल्यात येते की;

- I. सोळाव्या एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या व्यवसायाचा दूरस्थ ई-मतदानामार्फत व्यवहार करता येईल.
- II. दूरस्थ ई-मतदानाला सोमवार, २४ सप्टेंबर, २०१८ (स. ९.०० वा. भाप्रवे) सुरुवात होईल.
- III. दूरस्थ ई-मतदान बुधवार, २६ सप्टेंबर, २०१८ (सायं. ५.०० भाप्रवे) संपेल.
- IV. ई-मतदानाकरिता पात्रता ठरविण्यासाठी कट ऑफ तारीख १९ सप्टेंबर, २०१८ आहे. कोणीही व्यक्ती ज्यांनी सूचना पाठविल्यानंतर कंपनीचे भाग संपादित केले आहेत आणि कट ऑफ तारीख म्हणजेच १९ सप्टेंबर, २०१८ रोजीस भाग धारण केलेले आहेत ते helpdesk.evot-ing@cdslindia.com येथे ई-मेल पाठवून लॉगईन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतात. तथापि त्या व्यक्तीने दूरस्थ ई-मतदानाकरिता सीडीएसएलकडे अगोदर नोंदणी केली असल्यास ते मतदान करण्यासाठी विद्यमान युजर आयडी आणि पासवर्ड वापरू शकतात.
- V. मतदानासाठी पात्र सभासदांनी नोंद घ्यावी की (ए) दूरस्थ ई-मतदान मॉड्यूल मतदानाकरिता वरील सदर तारीख आणि वेळेनंतर सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे बंद करण्यात येईल आणि सभासदाने ठराववर एकदा केलेल्या मतदानात सभासदांना त्यानंतर बदल करण्याची परवानगी देण्यात येणार नाही. (बी) बॅलट पेपरमार्फत मतदानाची सुविधा एजीएममध्ये उपलब्ध करण्यात येईल आणि (सी) ज्या सभासदांनी एजीएमपूर्वी दूरस्थ ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान केलेले आहे ते सुध्दा एजीएमला हजर राहू शकतात, परंतु पुन्हा त्यांचे मतदान करण्यासाठी हक्कदार नाहीत. ई-मतदानाकरिता तपशीलवार प्रक्रिया/माहिती वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत समाविष्ट आहे आणि (डी) ज्या व्यक्तीची नावे कट ऑफ तारखेस डिपॉझिटरीजकडे असलेल्या लाभकारी मालकांच्या रजिस्टरमध्ये किंवा सभासद रजिस्टरमध्ये नोंदविलेली असतील तेच फक्त बॅलट पेपरमार्फत एजीएममध्ये मतदान तसेच दूरस्थ ई-मतदानाची सुविधा घेण्यास हक्कदार राहतील.
- VI. एजीएमची सूचना कंपनीची वेबसाईट www.cineline.co.in वर आणि सीडीएसएलची वेबसाईट www.evot-ingindia.com वर सुध्दा उपलब्ध आहे आणि
- VII. मतदान प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शी पध्दतीने पार पाडण्याकरिता तपासणी अधिकारी म्हणून, श्री. धर्मेश झवेरी, व्यावसायिक कंपनी सेक्रेटरी यांची नियुक्ती केली आहे.
- VIII. ई-मतदानाशी संबंधित कोणत्याही चौकशी किंवा माहितीकरिता सभासद क्रिन्वेंटली आस्वड क्वेश्चन्स ('एफएक्यूज्') चा संदर्भ घेऊ शकतात. ई-मतदान मॅनुअल हेल्प सेव्हेशन अंतर्गत www.evot-ingindia.com वर उपलब्ध आहे किंवा helpdesk.evot-ing@cdslindia.com येथे ई-मेल लिहावा किंवा टोल फ्री क्र. १८००-२००-५५३३ येथे संपर्क साधावा जे इलेक्ट्रॉनिकमाध्यमातून होणाऱ्या मतदानाशी संबंधित अडचणीबाबत निरसन करू शकता.

मंडळाच्या आदेशानुसार
सिनेलाइन इंडिया लिमिटेडकरिता

ठिकाण: मुंबई
 दिनांक: ३ सप्टेंबर, २०१८

सही/-
 जतिन शाह
 कंपनी सचिव

पत्ता : प्लॉट क्र. १८-१९/२९०-ए, आनंद नगर, फ्लॅक रोड
 फोन : २४०९५०३४ / २४०८५०२३ / २४०९५४३५ / २४०८५०२३

एन-ऑय कार (टुरिस्ट परमिट) विक्री
 दिशान अण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्सियल असेट्स अण्ड एम्प्लॉयमेंट ऑफ सिक्स्युरिटी इंटरस्ट अँड
 येथील खालील तपशिलानुसार बँकेची थकबाकी आणि व्याजाच्या वसुलीकरिता "जसे आहे जेथे
 सुरिटी इंटरस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ सहवाचता कलम १३(२) अन्वये जारी केलेल्या सूचनेनुसार।
 नार सदर मिळकतीच्या विक्रीद्वारे बँकेची थकबाकी वसूल करण्यासाठी सदर अधिनियमाच्या कलम १३(२)मार्फत निम्नस्वाक्षरीकारांद्वारे करण्यात येईल.


क्र.	कर्जादाराचे नाव आणि थकीत रक्कम	मिळकतीचे वर्णन	मिळकतीच्या परीक्षणाची तारीख/ वेळ आणि परीक्षणासाठी संपर्क क्र.	बोली खत आयएफए
१.	मे. महालाक्ष्मी दूर्स अँड ट्रेडव्हल्स प्रोप्रायटर श्री. नितिन विठ्ठल भाईगुडे थकीत रक्कम रु ६,७४,७३२.०० + व्याज+खर्च+ कायदेशीर खर्च	कार क्र. एमएच०४-जीडी-६२९९ मॉडेल २०१५ (डिसेंबर) रंग-राखाडी चेसीस नं. एमए६एचबी३एकएकएच००० २४४९ इंजिन क्र. १०एफवाय६३३६२३६०५६ मॅकार क्लास- एन्जिय १.३ लि. ७ सीट बीएसआयव्ही	०४.०९.२०१८ स. १०.०० ते दु. ३.०० दृष्यमान फोन क्र. ०२२-२४०९५०३४ २४४९ इंजिन क्र. २४०९५४३५ २४०९५४३५	बोली क्र. ००१८२०११ आयएफएस BKID06

या अटी आणि शर्ती खालीलप्रमाणे :
 "जे आहे जेथे आहे" आणि "जे आहे जसे आहे तत्त्वाने" करण्यात येईल आणि तो "ऑनलाईन" व ऑनलाईन प्रोक्युरमेंट टेक्नॉलॉजिजिस लि., ऑक्शन टायगर, अहमदाबाद यांच्यामार्फत करण्यात येईल. एवढेच उल्लेख आहेत. ए. <https://www.bankofindia.co.in>, बी. <https://boi.auctiontiger.net> प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्याद एकस्टेंशनसह १२/०९/२०१८ रोजी दु. १०.०० ते दु. ४.०० होईल.

बोलीदारांनी वैध ई-मेल अॅड्रेस धारण केलेला असला पाहिजे. तपशिलाकरिता कृपया मे. ०४/०९/२०१८ को.८९३/२२४/८९६/८९८ श्री. तिलक मराठा, सेल क्र. ०९०६७९९६६६, ई-मेल tilak@auctiontiger.net, फॅक्स क्र. ०७९-४०२३०८४७ येथे संपर्क करावा.
 (दो) कर्जादारांचे चांगले ज्ञान आणि माहितीनुसार सदर गाडीवर तेथे बोजा नाही. तथापि इच्छुक बोलीदारांनी गाडीचे नामाधिकार, बोजा संदर्भात त्यांची स्वतंत्र चौकशी करावी. ई-लिलावाची जाहिरात ही काही दिवसांमध्ये आयोजित होऊन घडत असू शकते. प्राधिकृत अधिकारी/तारण करणारे कोणत्याही दिवसांत ऑनलाईन बोली सादर केल्यानंतर कोणतेही दावे विचारात घेतले जाणार नाहीत. आयोजित रक्कम (इअर) ऑनलाईन बोली सादर करण्यापूर्वी गांधी मार्केट शाखेच्या बोली खात्यामध्ये ३ दिवस आधी नमूद स्थळावर पोहोचण्याची सुचना देण्यात येईल.
 (iii) गाडीचे हार्ड कॉपीसह जोडपत्र (केवायसी दस्तावेज, युटीआर रिसिप्ट) ०७/०९/२०१८ रोजी वा पूर्वी Market.MumbaiSouth@bankofindia.co.in वर प्राधिकृत अधिकाऱ्याकडे पाठवावी.
 (iv) वैध ई-मेल आयडी (V) बोलीदारांचा संपर्क क्रमांक (मोबाईल/लॅण्डलाईन) इ.
 (v) गाडी तारीख संबंधित शाखेसमोर दिलेल्या संबंधित संपर्क क्रमांकावर गांधी मार्केट शाखेत पूर्ण वेळ ठेवून राहिलेले मालकी विक्री प्रक्रियेत सहभागी होण्यापूर्वी आणि त्यांची बोली सादर करण्यापूर्वी लिलावाच्या तारखेस आठ दिवस आधी संपादन केलेल्या ऑक्शन टायगर मोबाईल ॲप्लिकेशन (ॲन्ड्राईड) मार्फत सुद्धा विक्रीचा तपशील बोलीदारांचे, प्रोक्युरमेंट टेक्नॉलॉजिजिस, अहमदाबाद यांचेकडून ई-लिलावावरील ऑनलाईन प्रतिक्रिया आणणे योज्य तपशिलासह विहित प्रपत्रात फक्त ऑनलाईन प्रतिक्रियेद्वारे मिळकतीकरिता बोली सादर करावी आणि विक्रीच्या अटी आणि शर्ती वाचल्याचे आणि समजून घेतल्याचे मानण्यात येईल आणि त्यांच्यावर तारखेस आधी नमूद मूल्यापेक्षा जास्त असावी आणि बोलीदारांनी लिलावाची पुढील प्रस्ताव दे. १०,०००/- (सहस्र) देणे करण्यापूर्वी गाडीबाबत त्यांचे समाधान आणि निरीक्षण करणे ही इच्छुक बोलीदारांची जबाबदारी आहे. ऑनलाईन बोलीदारांची इसारा अनामत रक्कम (इअर) विक्री मोबदल्याचा भाग म्हणून राखून ठेवण्यात येईल आणि आयोजित रक्कम कोणतेही व्याज देय नाही. यशस्वी बोलीदारांमध्ये प्राधिकृत अधिकाऱ्यांनी बोली किंमत स्विकारल्यानंतर १५ दिवसात वा पूर्वी जमा करणे आवश्यक आहे. लिलाव बँकेच्या निष्पत्तीअधीन राहिले. यशस्वी गाडी पुन्हा विक्रीसाठी ठेवण्यात येईल आणि कसूरवार बोलीदारांचा मिळकत/रक्कमेच्या संदर्भात दावा, उचित आदेशानुसार लिलावाच्या तारखेपूर्वी ये. प्रोक्युरमेंट टेक्नॉलॉजिजिस लि., ऑक्शन टायगरकडे ई-मेल अडविले जाऊ शकते, ऑक्शन टायगर, अहमदाबाद हे इंटरनेट प्रॉब्लेम/बीज जाणे किंवा कोणत्याही तांत्रिक अडथळांमुळे प्रक्रियेत यशस्वीरित्या सहभागी होण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य उपकरणे, पॉवर बँकअपची खात्री करणे प्रयोज्य मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क/इतर प्रभार इ. आणि सांविधिक/विना-सांविधिक थकबाकी, इतर कायद्यांनुसार प्राधिकृत अधिकारी/बँकेवर बंधनकारक नाही आणि त्यांना कोणतीही किंवा सर्व उचित दंडावली/रहू करणे किंवा लिलाव प्रक्रियेतून कोणतीही मिळकत किंवा तिचा भाग काढून घेण्याचे संपूर्ण अधिकार अर्जदारांच्या नावे जारी करण्यात येईल आणि कोणत्याही अन्य नावाने जारी करणारी एजेंसी अण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्सियल असेट्स अण्ड एम्प्लॉयमेंट ऑफ सिक्स्युरिटी इंटरस्ट (एन-ऑय) तपशील काही असल्यास दिलेल्या संपर्क क्रमांकावर गांधी मार्केट शाखेतून प्राप्त करता येईल.

कर्जादारांसाठी विक्री सूचना
 संपर्क ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी असल्याने, ही विक्री सूचना जारी करण्याचे व सिक्स्युरिटीअडविले संपर्क अंतर्गत बनविलेले नियम ह्यांच्या अन्वये विक्रीचे सर्व अधिकार वापरण्याचे संपूर्ण अधिकार आसू शकतात. रक्कमेचे प्रदान करण्यात तुम्ही कसूर केली आहे. म्हणून ६० दिवसांत उपरोक्त रक्कम अदा करणेचे प्रदान केलेले नाही म्हणून, प्राधिकृत अधिकार्यांनी कलम १३(४) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करू शकता. विक्रीच्या निर्धारित तारखेपूर्वी वरील रक्कम तुम्ही प्रदान करावी, कसूर केल्यास, मिळकतीची विक्री संपूर्ण घ्यानात ठेवावे की, मागणी सूचना, कच्चा घेणे, मूल्यांकन आणि विक्री इ. शी संबंधित सर्व खर्च, एवढेच नसून तुमच्या वरील दायित्वात वर्ग केली जाईल. इसारा रक्कम जमा करण्यासहित त्याच्या अटी अ

दिनांक: २०१८



Whereas, the undersigned being the authorised officer of Union Bank of India, Gokhivare, Vasai East, Palghar 401208 (Phn: 0250246480) under the Security Interest (Second Act, 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 27.07.2016 calling upon the borrower Shri. Umesh Shashikant Sakharkar (applicant) and Smt. Priti Umesh Sakharkar (Co-applicant) and Shri. Swarnil Ashok Mestri (Guarantor) to repay the amount mentioned in the notice being Rs.9,18,263.48/- (Rs. Nine Lacs Eighteen Thousand Two Hundred and Sixty Three and forty eight paise only) plus interest and charges thereon within days from the date of receipt of the said notice.

Flat No D/101, 1st Floor, Sopara, Nallasopara West, Bounded: On the North by Nallasopara West, On the South by Nallasopara West, On the East by Maitri Apt, On the West by Dhruva Apt



Notice is hereby given that the Sixteenth Annual General Meeting of the Company will be held on Thursday, 27th September, 2018, at 10.30 a.m. at Cinemax Theatre, Eagle's Flight, Behind Guranak Petrol Pump, Andheri Kuria Road, Andheri (East), Mumbai 400093, to transact the business as stated in the Notice of the Meeting.

NOTICE

Notice is hereby given that the Sixteenth Annual General Meeting of the Company will be held on Thursday, 27th September, 2018, at 10.30 a.m. at Cinemax Theatre, Eagle's Flight, Behind Guranak Petrol Pump, Andheri Kuria Road, Andheri (East), Mumbai 400093, to transact the business as stated in the Notice of the Meeting. Electronic copies of the Notice of AGM and Annual Report for the financial year March 31, 2018 have been sent to all the members whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s) and is also posted on the Company's website www.cineline.co.in. Physical copies of the Notice of AGM and Annual Report for FY 2017-18 have been sent to all other members at their registered address in the permitted mode.

By order of the Board
For CINELINE INDIA LIMITED
Sd/-
Jatin Shah
Company Secretary

NOTICE
Notice is hereby given that the Certificates for 181 equity shares for the Great Eastern Shipping Company Limited. Under folio No. R52321 Certificate Nos. 227236 having Distinctive Nos. 149391831-149392011 in the Names of Rajeev Madhav Bhide & Smita Rajeev Bhide have been lost or mislaid & the undersigned have applied to the company to issue Duplicate Share Certificates. For the aforesaid shares any person who has a claim in respect of said shares should lodge such claim with the company at its Registered office-Ocean house, 134/A Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai-400 018 within **21 days** from this date else the company will proceed to issue Duplicate Certificates.

Date : 03/09/2018.
Place : Mumbai
Names of Shareholders
Rajeev Madhav Bhide
Smita Rajeev Bhide

CINELINE
CINELINE INDIA LIMITED
Registered Office: 215 Atrium, 10th Floor, Opp. Divine School, J.B. Nagar, Andheri Kuria Road, Andheri (East), Mumbai: 400093. CIN: L92142MH2002PLC135964
Email: investor@cineline.co.in, **Website:** www.cineline.co.in
Tel. No. 91-22-6726 6666, **Fax No.** 91-22-6693 7777

NOTICE
NOTICE is hereby given that the Sixteenth Annual General Meeting of the Company will be held on Thursday, 27th September, 2018, at 10.30 a.m. at Cinemax Theatre, Eagle's Flight, Behind Guranak Petrol Pump, Andheri Kuria Road, Andheri (East), Mumbai 400093, to transact the business as stated in the Notice of the Meeting.

Electronic copies of the Notice of AGM and Annual Report for the financial year March 31, 2018 have been sent to all the members whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s) and is also posted on the Company's website www.cineline.co.in. Physical copies of the Notice of AGM and Annual Report for FY 2017-18 have been sent to all other members at their registered address in the permitted mode.

Pursuant to the provisions of section 108 of Companies Act, 2013 read with rule 20 of the companies (Management and Administration) Rules 2014, as amended and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015 the Company is providing its members facilities for remote e-voting. Members holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut-off date of 19th September, 2018 may cast their vote electronically on the businesses set forth in the Notice of the Sixteenth AGM through the electronic voting system. All the members are informed that;


- i. The business set forth in the notice of the Sixteenth AGM may be transacted through remote E-voting;
- ii. The remote E-voting shall commence on Monday, 24th September, 2018 (9:00 a.m. IST);
- iii. The remote E-voting shall end on Wednesday, 26th September, 2018 (5:00 p.m. IST);
- iv. The cut-off date for determining the eligibility for E-voting is 19th September, 2018. Any person, who acquires shares of the Company after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date i.e. 19th September, 2018 may obtain log in ID and password by sending an email to helpdesk.evoting@cdslindia.com. However if a person is already registered with CDSL for remote e-voting then existing user ID and password can be used for casting vote;
- v. Members eligible to vote may note that: (a) The remote e-voting module shall be disabled by Central Depository Services (India) Limited (CDSL) after the aforesaid date and time for voting and once the vote on resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; (b) the facility for voting through ballot paper shall be made available at the AGM; and (c) the members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. The detailed procedure/instructions for e-voting are contained in the Notice of Annual General Meeting; and (d) A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM through ballot paper;
- vi. The Notice of AGM is available on the Company's website www.cineline.co.in and also on the CDSL's website www.evotingindia.com;
- vii. Mr. Dharmesh Zaveri, Practicing Company Secretary, has been appointed as Scrutinizer to scrutinize the voting process in fair and transparent manner and
- viii. In case of queries or issues regarding e-voting, members may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on toll free no.: 1800-200-5533 who will also address the grievances connected with the voting by electronic means.

By order of the Board
For CINELINE INDIA LIMITED
Sd/-
Jatin Shah
Company Secretary
Place: Mumbai
Date: 3rd September, 2018

Alicon Castalloy Limited

9821903049,
mail.com

of the Company
Registered Office of the
The Annual General Meeting
held electronically to
The resolution proposed to
Members may cast their
vote electronically (Remote
E-voting) from 9:00 am and
shall not be allowed to
attend the meeting.
Date: 28-08-2018
Place: Nallasopara West



POSESSION NOTICE (For immovable property)
Whereas, the undersigned being the authorised officer of Union Bank of India, Gokhivare, Vasai East, Palghar 401208 (Phn: 0250246480) under the Security Interest (Second Act, 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 27.07.2016 calling upon the borrower Shri. Umesh Shashikant Sakharkar (applicant) and Smt. Priti Umesh Sakharkar (Co-applicant) and Shri. Swarnil Ashok Mestri (Guarantor) to repay the amount mentioned in the notice being Rs.9,18,263.48/- (Rs. Nine Lacs Eighteen Thousand Two Hundred and Sixty Three and forty eight paise only) plus interest and charges thereon within days from the date of receipt of the said notice.

Date: 28-08-2018
Place: Nallasopara West

Description of Immovable Property
All that part of the property consisting of Flat No B/304, 3rd Floor, Shree Sai Samarth Apartment, Laxmi Chheda Marg, Village Sopara, Nallasopara west, Tal Vasai, Dist Palghar 401203, Maharashtra. Bounded: On the North by Open Plot, On the South by Open Plot, On the East by Maitri Apt, On the West by Dhruva Apt

Date: 28-08-2018
Place: Nallasopara West



Kapool Bank Ltd, Asset Reconstruction Dept., Office Shopping Center, Sainath Road, Near Subway, Malad West, Mumbai 400 064. Tel.No.28807915/28887564

POSSESSION NOTICE (For Immovable Property) (Under Rule 8(1) Serfaesi Act 2002.)

being the Authorised Officer of The Kapool Co. Op. Bank Ltd under the Security Interest Act, 2002 (Act 54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13 (12) read with rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 issued notice dated 08.08.2017 calling upon borrower, M/s. Global Gallarie (A Division of GMV Pvt.Ltd.), M/s. Global Gallarie Agencies Pvt.Ltd., M/s. Global Gallarie Pvt.Ltd., & Mr. Sunitkumar Tilakraj Malhotra & its directors to repay the amount mentioned in the notice under section 13(12) of the Security Interest Act, 2002 to repay the amount mentioned in the notice being **Rs. 58,376.95 (Rs. Sixteen Crores Seventy Seven Lakh Fifty Eight Thousand Three Hundred Seventy Six And Ninety Five Paise only) plus interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice.**

having failed to repay the amount, notice is hereby given to the public in general that the undersigned has taken symbolic possession of the shop on **29.08.2018** described herein below in exercise of powers conferred on me under section 13(4) of the said Act.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY
Ground Floor, Swastik High Point Gloria, Old Survey No. 105/2, Village Ovale, Thane West, 400 601. Area 6455 sq.ft. Carpeted. Mr. Sunitkumar Tilakraj Malhotra.

Sd/-
Mr. Anand B. Upasani